

समाधिसमानता f. eine best. Meditation VJUTP. 20.

समाधिस्थल n. N. pr. einer Oertlichkeit in Brahman's Welt Kathās. 113, 76. 92.

समाधये (von 1. धा mit समा) adj. 1) in Ordnung zu bringen: कर्मन् R. 5, 41, 5. — 2) zurechtzuweisen, zu unterweisen, zu belehren MBh. 13, 456. R. 6, 90, 8. — 3) einzuräumen, zuzugeben KULL. zu M. 11, 147. 167. SIDDH. K. zu P. 6, 1, 116.

1. समान (von 2. सम) 1) adj. (f. ई in der älteren Sprache, sonst आ P. 4, 1, 30. समानस्मात् ved.) a) gleich, derselbe; = एक AK. 3, 4, 18, 130. H. 1461. an. 3, 430. MED. n. 146. HALĀ. 4, 9. — RV. 2, 17, 7. अर्थ 1, 144, 3. दिष् 132, 4. समानं चिद्रथमातस्थिवांसा 2, 12, 8. अघ्न 13, 2. समानमूर्ध्वं नृ-
च्यः पृथक्त्ति 33, 3. समानो राज्ञा विभूतः पुत्रा 3, 55, 4. 5, 87, 4. पतिरैकः स-
मानः einer und derselbe 7, 26, 3. 57, 3. 86, 3. समानं नाम बिभ्रतो विद्वेषाः
103, 6. 8, 88, 8. 10, 191, 3. 4. AV. 12, 1, 9. AIT. Br. 3, 47. 4, 14. 6, 8. TBR.
1, 5, 2, 4. KĀTJ. ÇR. 10, 9, 30. 22, 1, 40. ĀÇV. ÇR. 1, 3, 32. VS. PRĀT. 4, 171.
Spr. (II) 3396. VEDĀNTAS. (Allah.) No. 69. mit seinem subst. componirt
P. 2, 1, 58. पत्ने TBR. 1, 8, 10, 2. पदे RV. PRĀT. 3, 20. VS. PRĀT. 3, 29
u. s. w. AV. PRĀT. 1, 99 u. s. w. TS. PRĀT. 4, 54. 13, 6. P. 8, 4, 1. समान-
र्चि VS. PRĀT. 1, 164. ऽप्ये AV. PRĀT. 1, 14. ऽशयने M. 4, 40. ऽयानकर्मन्
M. 7, 163. — b) gleichartig, nicht unterschieden, übereinstimmend AK.
2, 10, 37. 3, 4, 18, 130. H. an. MED. SĀMĀHJAK. 7. SARVADARÇANAS. 47,
20. 112, 6. 7. ऽधर्मार्थसमाहित R. 4, 29, 27. निखिललोकसमानकीर्ति
adj. RĀĒA-TAR. 5, 480. mit instr. MRĀĒH. 172, 21. Spr. (II) 1077. mit
gen. 4861. VIKRAM. 110. am Ende eines comp.: देव° R. 2, 104, 10. शे-
त° VARĀH. BRH. S. 11, 40. 53, 106. RĀĒA-TAR. 3, 242. BHĀG. P. 5, 1, 34.
4, 8. 8, 42. चन्द्रार्कसमानतेजस् adj. MBh. 3, 15711. R. GORR. 1, 15, 23.
SUÇR. 1, 78, 2. RAGH. 2, 74. स्वतनुसमानफलप्रद° VARĀH. BRH. S. 45, 13.
Seinogleichen, Standesgenosse VS. 5, 23. समानो यश्च निष्टः TBR. 2, 4,
1, 2. TS. 6, 2, 11, 2. MĀND. UP. 10. Spr. (II) 6847. BHĀG. P. 4, 8, 34. एत-
त्समान KATHĀS. 24, 24. so v. a. Altersgenosse (vgl. ऽवयस्) Spr. (II) 3772.
gleich gross BHĀG. P. 5, 20, 7. 24. gleich lang der Zeit nach: अक्षरात्रा-
णि 21, 3. 4. अनिलो 4, 4, 25. von gleicher Bedeutung AK. 2, 9, 27. ho-
mogen (ein Laut) VOP. 1, 4. — c) in der Mitte stehend, der mittlere: मा-
न्धैर्द्यसमानाभिर्गतिभिः BHĀG. P. 5, 21, 3. — d) gemeinsam, all, insge-
sammt RV. 3, 58, 6. समाना समानान्यन्ति देवान् 6, 4, 1. 4, 5, 7. 51, 9. 7, 33,
13. 8, 62, 12. 10, 10, 7. ऋषभं समानानां सुपत्नानां विषासक्तिम् 10, 166, 1.
AV. 3, 30, 6. 8, 2, 26. श्रिया समानानति सर्वान्स्याम 11, 1, 21. ये समानाः स-
मनसः पितरौ यमराज्ये VS. 19, 45. अग्र्यं समानानां पर्यति TBR. 1, 3, 2, 3. क-
विस् ÇAT. Br. 1, 6, 4, 3. ग्रह 4, 3, 2, 15. KĀTJ. ÇR. 8, 8, 30. कर्मन् LĀTJ. 5,
5, 1. BHĀG. P. 4, 31, 3. — e) ganz (eine Zahl im Gegens. zu Bruch) P.
5, 2, 47. VĀRTT. 4. — f) = सत् AK. H. an. MED. seiend nach einem
adj. Lot. de la b. l. 409. fg. BURNOUF hält das Wort in dieser Bed. für
das partic. praes. med. von 1. अस्; vgl. jedoch unser arm seiend so
v. a. obgleich arm. — g) = वर्षाभिद् H. an. — 2) f. ई ein best. Metrum:
4 Mal 4 Trochäen Ind. St. 8, 329. fg. 468; vgl. समानिका und प्रमाणा.
— 3) समानम् adv. gleich wie, mit instr. KĪR. 18, 4. im comp. ohne
Flexionszeichen: सोमसमानकात् R. 5, 33, 40. — Vgl. अ°, समानिक, सा-
मान्य.

2. समान (von 2. अन् mit सम्) m. eine der fictiven Arten des Athems,
in der Medicin gefasst als der Hauch, welcher, im Magen und in den Ge-
därmen thätig, das Feuer der Verdauung schürt, Durchfall und andere
Krankheiten hervorbringt. WISE 43. SUÇR. 1, 250, 7. 15. AK. 1, 1, 1, 59.
TRIK. 3, 3, 268. H. 1109. an. 3, 430. MED. n. 146. AV. 10, 2, 13. VS. 22,
33. AIT. Br. 1, 7. ÇAT. Br. 10, 1, 4, 6. 11, 8, 2, 6. 14, 4, 2, 10. KAUC. 2. 73.
PRAÇNOP. 3, 5. 8. MAITRĀJUP. 2, 6. AMṚTAN. UP. in Ind. St. 9, 36. fg. MBh.
3, 13964. 12, 6844. 14, 612. fgg. Verz. d. Oxf. H. 225, b, 3. 4. 231, a, 40.
VEDĀNTAS. (Allah.) No. 54. personificirt als ein Sohn der Sādhja MBh.
12, 12396.

3. समान (2. स + 1. मान) adj. 1) in Achtung stehend bei (gen.) VET.
in LA. (III) 1, 15. — 2) nebst Groll BHĀG. P. 1, 16, 36.

समानकर्ण adj. dasselbe hervorbringende Organ habend: Laute AV.
PRĀT. 1, 50. VS. PRĀT. 1, 43. 80.

समानकर्तृक adj. dasselbe Subject habend P. 3, 1, 7. Davon nom. abstr.
°ता f. Ind. St. 5, 398, N. 1.

समानकर्मन् adj. dieselbe Thätigkeit ausdrückend NIR. 1, 20.

समानकारण adj. dieselbe Ursache habend: अ° RV. PRĀT. 11, 23.

समानकाल adj. (f. आ) 1) gleichzeitig RV. PRĀT. 6, 9. 11, 23. °कालम्
adv. 1. — 2) gleiche Dauer habend, von gleicher Quantität: ein Vocal
TS. PRĀT. 1, 33.

समानकालीन adj. gleichzeitig und °त्व n. Gleichzeitigkeit SĀRAMĀ-
ĒARI im ÇKDB.

समानगति adj. zusammengehend so v. a. übereinstimmend; davon
nom. abstr. °त्व n. WINDISCHMANN, Sancara 132.

समानगुण adj. gleiche Vorzüge besitzend VET. in LA. (III) 13, 1. 31, 16.

समानगोत्र adj. = समोत्र demselben Geschlecht angehörig VOP. 6, 98.
ÇĀNEH. Br. 25, 15. ĀÇV. ÇR. 12, 10, 1.

समानग्राम m. dasselbe Dorf gaṇa गृहादि zu P. 4, 2, 138. PĀR. GRHJ.
3, 10. — Vgl. समानग्रामीय und समानग्रामिक.

समानग्रामीय adj. in demselben Dorfe wohnend gaṇa गृहादि zu P. 4,
2, 138. ĀÇV. GRHJ. 4, 4, 27.

समानजन m. Standesgenosse (Gegens. जन überh.) KĀTJ. ÇR. 22, 1, 29.
PAÑĀV. Br. 16, 6, 9. LĀTJ. 8, 2, 10. fgg. ANUPADAS. 4, 12.

समानजनम् adj. 1) gleichen Ursprungs ÇAT. Br. 3, 2, 4, 8. — 2) glei-
chen Alters M. 2, 208.

समानजन्य adj. von समानजन PAÑĀV. Br. 16, 6, 9.

समानजाति adj. gleichartig ĀÇV. ÇR. 2, 1, 24.

समानजातीय adj. dass. VOP. 6, 98. ऋचः ÇĀNEH. ÇR. 6, 9, 11. 16, 4, 5. °त्व
n. Gleichartigkeit SIDDH. K. zu P. 5, 2, 45. तत्° SARVADARÇANAS. 8, 16. —
— Vgl. सजातीय.

समानतत्र adj. in einer Handlung vor sich gehend ÇĀNEH. ÇR. 2, 3, 1.
3, 12, 13. 14, 40, 29.

समानतम् (von 1. समान) adv. gleichmässig oder gemeinschaftlich RV.
4, 51, 8.

समानता (wie eben) f. Gleichheit: कर्मणाः ÇAT. Br. 7, 3, 2, 4. RV. PRĀT.
(ed. M.) 1, 2. अम्बुधिः । दधौ (so lesen wir) प्रशात्कोपस्य सज्जनस्य समा-
नताम् KATHĀS. 101, 186. वासवो ऽपि विक्रमेण यत्समानतां (als comp. zu